

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १८

सभावृत्तांत

दिनांक - १८/०१/२०१९

वेळ - सकाळी ११.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १८/०१/२०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.माधुरी कुलकर्णी ऊर्फ मोनाताई - सभापती
२. मा.पवार मनिषा प्रमोद
३. मा.उषा ऊर्फ माई मनोहर ढोरे
४. मा.सागर बाळासाहेब गवळी
५. मा.संगिता (नानी) प्रभाकर ताम्हाणे
६. मा.कदम निकिता अर्जुन
७. अड.सचिन सुरेश भोसले

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.आगळे - प्रशासन अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.१) प्र.क्र.२६ पिंपळे निलख मधील महादेव मंदिर ते बाणेर पुलापर्यंतचा रस्ता डांबरीकरण ऐवजी काँक्रीटीकरण करणेबाबत.- मा.संगिता ताम्हाणे , मा.सागर गवळी यांचा प्रस्ताव

- अ) दिनांक २१/१२/२०१८,०४/०१/२०१९ व ०८/०१/२०१९ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १६) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.
- आ) दिनांक ०८/०१/२०१९ रोजी झालेल्या विशेष सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १७) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक - ७८

विषय क्रमांक - ०१

दिनांक - १८/०१/२०१९

सुचक : मा.संगिता ताम्हाणे

अनुमोदक : मा.सागर गवळी

संदर्भ - मा.संगिता ताम्हाणे , मा.सागर गवळी यांचा प्रस्ताव-

मौजे पिंपळे निलख प्र.क्र.२६ मधील महादेव मंदिर ते बाणेर पुलापर्यंतचा रस्ता डांबरीकरणाने विकसीत करणेसाठी कामाचे आदेश दि.०६/०२/२०१८ रोजी देणेत आलेले असून काम चालू आहे. सदर

कामात पिंपळे निलख मधील महादेव मंदिर ते बाणेर पुलापर्यंतचा रस्ता(७०० मी.) व पिंपळे निलख स्मशानभूमी ते STP प्लान्ट पर्यंतचा (५५० मी.) रस्ता विकसीत करणेचा अर्तःभाव करण्यात आलेला आहे. सदरच्या रस्त्यावर वाहतूकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते तसेच स्मार्ट सिटी अन्वये भविष्यातील वाहतूकीचा विचार करता सदरचा रस्ता काँक्रीटीकरण करणे आवश्यक आहे. सदर रस्ता डांबरीकरणाने विकसीत करणेच्या कामाची निविदा र.रु.७,४४,२९,०६१/- (अक्षरी र.रु.सात कोटी चव्वेचाळीस लाख एकोणतीस हजार एकसष्ठ फक्त) इतकी आहे. त्या अनुषंगाने वरील कामांतगत अं.५०० मी.लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटकरण करणे शक्य होणार आहे. तरी प्रभाग क्रमांक २६ मधील ताब्यात आलेले डी.पी.रस्ते विकसीत करणेच्या कामातून डांबरीकरणाच्या कामाऐवजी काँक्रीटीकरणाने रस्ता विकसीत करणेच्या फेर बदलास मंजूरीकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(माधुरी कुलकर्णी ऊर्फ मोनाताई)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/३७/२०१९

दिनांक : १८/०१/२०१९



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.